

- समन्धकार *dichte Finsterniss* PAT. a. a. O. 2, 351, a.
- समभिकृण् n. und °कृर् m. das Herbeischaffen vieler Sachen ebend. 3, 21, b.
- समन्याशीकरण् n. das in die Nähe Bringen ebend. 2, 335, a.
- समवधान ebend. 8, 49, b.
- समवर्ण auch gleichfarbig; vgl. सामवर्णः.
- समवस्थान् 1) füge das Bestehen und PAT. a. a. O. 6(4), 14, a hinzu.
- समवकास्य, streiche vom caus.
- समसर्वाद् adj. das Zusammengebrachte (*Gesammeltes*) essend (अद्) TS. 3, 3, 8, 2.
- समाधि 9) = शारोक्षावरोक्तक्रम VĀMANA 3, 4, 12. = शर्थदृष्टि 2, 6.
- समानजान्मन्, so zu lesen.
- समाश *Mahlzeit*: देवदत्तस्य समाशं शरविरोदनेन च प्रतिविधिते PAT. a. a. O. 1, 172, a. ein gemeinschaftliches Mahl 125, a.
- समापादन् n. das Gelangen zu, Erreichen ebend. 3, 96, a.
- समाकृति n. eine best. Form der Upamā VĀMANA 4, 3, 29.
- समिति 5) HEM. JOGAC. 1, 26. 38. fgg.
- समुच्चयन् n. das Sammeln, Zusammenstellen PAT. a. a. O. 3, 88, a.
- समुत्थान् 4) Z. 2 lies 2, 378, 13.
- समुक् 1) b) समुक्तस् RV. 5, 85, 5. Z. 9 lies 5, 16. 8, 29. — 4) B. ed. Bomb. 4, 38, 21.
- संपन्नकार् म् absolu. vorher wohlschmeckend machend: मुक्ते P. 3, 4, 26, Schol.
- संपाठ् m. ein gesammelter Text: स्थित्युक्ते संपाठमात्रं गृष्यते PAT. a. a. O. 1, 168, b. 4, 66, b.
- संपातिन् 1) a) AV. 7, 70, 3.
- संपूर्ति, so zu lesen.
- संपूत्वा n. das Verbundensein VĀMANA 3, 1, 14.
- संप्रत्यापक adj. (f. °प्रत्यापिका) bewirkend, dass man Etwas (gen.) darunter versteht PAT. a. a. O. 1, 168, a. °व् n. nom. abstr. b.
- संभृण् 3) Sammlung, Menge: वसूनाम् RV. 7, 25, 2.
2. संमात् nom. ag. = संमिमीते PAT. a. a. O. 4, 54, b.
- संमुखीन् Z. 1 lies संमुख.
- संप्लकारित्र HEM. JOGAC. 1, 38.
- संप्लक् ebend. 2, 1. 15.
- संप्लक्यद्वान् ebend. 1, 17.
- संप्लक्षान् ebend. 1, 16.
- संप्लगदृष्टि adj. = सम्प्रदर्शन; davon nom. abstr. °व् (dieses gehört auch zu den vorangehenden adj.) n. ebend. 4, 8.
- संर् mit प्र caus. 5) einen Halbvocal in einen Vocal übergehen lassen PAT. a. a. O. 4, 84, b.
1. सरङ् 2) vgl. सारङ् 2) f).
- सरास् 1) mit Blüthenstab versehen VĀMANA 5, 2, 66.
1. सरण् 4) a) Z. 3 MBH. 1, 8368 das Nachlaufen, Folgen.
- सरस् 2) सरःशीष HEM. JOGAC. 3, 99. 112.
- सर्ग 2) Z. 2 lies 10, 25, 4. Diese Stelle gehört zu 6).
- सर्पनेत्रा f. eine Ichneumonpflanze (Knolle) RĀGAN. 22. NICH. PA.
- सप्तसुगन्धा f. eine best. Pflanze SĀMAVIDH. BR. 2, 3, 3.
- सर्वदमन्, am Ende zu streichen — Vgl. सार्वदमन्.

- सर्वलिङ् adj. alle Geschlechter habend, *adjectivisch gebraucht*; davon nom. abstr. °ता f. PAT. a. a. O. 2, 332, b.
- सर्वविषय adj. auf Alles sich beziehend, allgemein VĀMANA 5, 2, 28. अ-सर्वविषयल n. 27.
- सर्वसेन N. pr. einer Oertlichkeit गांश शपिडकारि zu P. 4, 3, 92.
- सर्वात्मन् 2) Bez. Gīna's HEM. JOGAC. 1, 45.
- सलिलकुकुट m. ein best. Wasservogel BHAU. P. 5, 2, 4.
- सलोमधि m. N. pr. eines Fürsten BHAU. P. 12, 1, 25 (man könnte auch स लो° trennen). — Vgl. सुलोमधि.
- सर्वभिक्षिका adj. mit einer Casuswendung versehen PAT. a. a. O. 1, 7, b. 160, a, b.
- सर्व् zusammen fröhlich RV. 10, 30, 10.
- सशत्यु HEM. JOGAC. 2, 70 (nicht N. pr.).
- सशेष unvollständig PAT. a. a. O. 3, 85, a.
- संस्थावन् adj. was sich zusammen befindet RV. 8, 37, 4.
1. सक् mit निः med. bewältigen RV. 1, 127, 3.
- प्रति, °सहिष्यति ed. Bomb. 36, 8.
2. सक् 3) b) SĀMAVIDH. BR. 2, 6, 10.
- सकृष्टप् adj. = सकृष्ट् 1) b) GOP. BR. 2, 6, 9.
- सकृदेव 3) a) SĀMAVIDH. BR. 2, 6, 10.
- सकृदान् m. gemeinsame Spende PAT. a. a. O. 6, 90, a.
- सकृमूल adj. vereinigt, verbunden ebend. 1, 48, b. 2, 324, a.
- सकृविवदा f. die Absicht Etwas zusammen —, mit einem Male ausdrücken ebend. 1, 217, a. 301, b.
- सकृष्टु व् adj. tausendfürig, m. Bez. Indra's Cit. bei VĀMANA 2, 1, 14.
- सकृष्टपद्, so zu betonen.
- सकृष्टवर्तमन् adj. tausendpfadig: सामवेद् PAT. a. a. O. 1, 16, b.
- सकृदार् vgl. सोदर.
- सकृमैरि adj. Kraft nährend RV. 5, 44, 3.
3. सा mit निःव, शार्यार्ताद्विवितानाम् nicht ausgeschlossen von PAT. a. a. O. 2, 397, b. याज्ञात्कर्मणः: ebend.
- श्यव् 6) zu streichen und die Stelle u. 3) zu stellen.
- साक्षितिक 1) PAT. a. a. O. 4, 89, b.
- सागमकि adj. mit einem Āgama (Bed. 2) k) versehen ebend. 1, 85, a.
- साकाश्य 2) गवीघुमतः: साकाश्यं चत्वारि पेत्रानानि ebend. 2, 385, a.
- सांख्य adj. den grammatischen Numerus betreffend: चिदि ebend. 2, 360, b. Z. 1 ist m. nach 1) einzuschalten.
- सात् adj. mit einem Stachel oder Spalte versehen: दण्ड, वृश्चिक PAT. a. a. 8, 58, b.
- साति auch patron. von सात् ebend.
- सादृश्य, st. सादृश्ये (दर्शने ed. Bomb.) MBH. 8, 1747 ist wie चृत्तित्व. UP. 4, 20 (KATHOP. 6, 9) संदेशे zu lesen.
- साध्यायैस् 4) besser, entsprechender, in höherem Grade PAT. a. a. O. 1, 249, b.
- सानुकम्, so zu lesen.
- सानुबन्धक adj. mit einem Anubandha (Bed. 1) f) versehen PAT. a. a. O. 1, 81, a.
- सान्यासिक (von 2. स + न्यास) adj. den ursprünglichen, richtigen Wortlaut bildend ebend. 3, 71, b. 6, 10, b. 7, 75, a. 101, a.
- सापवाटक adj. einer Ausnahme unterworfen ebend. 4, 88, b.